

महानिर्मिती कंपनीच्या ताब्यातील मौजे जलालपूर, ता. परळी, जि. बीड येथील सर्वे क्र.४ मधील ८.५० हे. आर पैकी ५.३० हे.आर. जमीन परळी तालुका क्रीडा संकुल उभारणीकरीता महसूल व वन विभागास समर्पित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांक : व्हीआयपी-२०२३/प्र.क्र.१४७/ऊर्जा-४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
दिनांक :-१३ ऑक्टोबर, २०२४

वाचा : १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. एलक्युएन ३०/२०००/प्र.क्र.६७/अ-२, दिनांक १२.३.२००४
२) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. जमीन०४/२००६/प्र.क्र.३५/ज-१, दि.०८.०९.२००८
३) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या., मुंबई- ५१ यांचे पत्र क्र.मु.अ.(स्था)-३ परळी/जागा/१५७३/०८७७५, दिनांक २२.८.२०२४

प्रस्तावना :-

महानिर्मिती कंपनीने मौजे जलालपूर, ता. परळी, जि. बीड येथील सर्वे क्र. ४ मधील एकूण ८.५० हे. आर जमीन परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्र. ३ च्या मार्शलिंग यार्ड (कोळसा साठवणूक केंद्र) च्या उभारणीसाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. सदर जमीनीपैकी ५.३० हे. आर इतकी जमीन मोकळी आहे. भविष्यामध्ये सदर जागेच्या वापराबद्दल महानिर्मिती कंपनीचे कोणतेही प्रयोजन नाही. तसेच क्रीडा विभागाने सदर जमीन परळी तालुका क्रीडा संकुलासाठी द्यावी, अशी मागणी केलेली आहे. सदर मोकळी जागा जिल्हाधिकारी, बीड यांना परळी तालुका क्रीडा संकुल उभारणीकरीता हस्तांतरित करण्याचे महानिर्मिती कंपनीने प्रस्तावित केले आहे. यास्तव जिल्हाधिकारी, बीड यांना मौजे जलालपूर येथील सर्वे क्र.४ मधील ८.५० हे. आर पैकी ५.३० हे.आर. जमीन परळी तालुका क्रीडा संकुल उभारणीकरीता हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागास समर्पित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महानिर्मिती कंपनीच्या ताब्यातील मौजे जलालपूर, ता. परळी, जि. बीड येथील सर्वे क्र.४ मधील ८.५० हे. आर पैकी ५.३० हे.आर. जमीन परळी तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी जिल्हाधिकारी, बीड यांना हस्तांतरीत करण्याकरीता खालील अटी-शर्तीच्या तसेच महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक १२.३.२००४ व दि.०८.०९.२००८ मधील अटी शर्तीच्या अधिन राहून महसूल व वन विभागास विनामुल्य समर्पित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

१. मा. सर्वोच्च न्यायालयाने केरळ शासन वि. भास्करन पिल्लई प्रकरणात दि.०५.०५.१९९७ रोजी दिलेल्या आदेशाचा अवमान होणार नाही, तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून महसूल व वन विभागाच्या शा.नि.क्र. एलक्युएन ३०/२०००/प्र.क्र.६७/अ-२, दिनांक १२.३.२००४ मधील अटी शर्तीचे पालन होईल, याबाबत दक्षता घेण्यात यावी.

२. सदर जमीन परळी तालुका क्रिडा संकुल उभारणीकरीता समर्पित करण्यात येत आहे, त्यामुळे अन्य प्रयोजनासाठी सदर जमीनीचा वापर करण्यात येऊ नये.
२. महसूल व वन विभागाच्या आदेशानंतर जमीन वाटप करताना जमिनीचा निश्चित कोणता हिस्सा समर्पित करावयाचा आहे, यासंदर्भात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या., मुंबई यांच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी, बीड यांनी जमिनीचे आरेखन निश्चित करून व मोजणी करून जमीन हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करावी.
३. सदर शासन निर्णय महसूल व वन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.४५३८, दिनांक ३०.०९.२०२४ अन्वये तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.११३१, दिनांक २५.०९.२०२४ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२४१०१३१३८४०९११० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ना. श्री. कराड)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव(वित्त व नियोजन विभाग), उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
४. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव (ऊर्जा विभाग), उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मंत्री (कृषि) तथा पालकमंत्री बीड यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.मंत्री (सर्व)यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७. विधानपरिषद सभापती/ उपसभापती यांचे स्वीय सहाय्यक, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई.
८. विधानसभा अध्यक्ष/ उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई.
९. विधानसभा/ विधानपरिषद विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई
- १०.सर्व विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई.
- ११.मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- १२.अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३.अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई.
- १४.अपर मुख्य सचिव (क्रिडा), शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई
- १५.व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या., मुंबई-०१
- १६.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या., मुंबई-५१
- १७.जिल्हाधिकारी, बीड
१८. निवडनस्ती (ऊर्जा-४) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई